Stressed Asset Management Branch - Mumbai Union Bank Ground floor, Bharat House, M.S. Marg, Fort, Mumbai - 400 001 E-mail:samvmumbai@unionbankofindia.bank

POSSESSION NOTICE(For immovable property) [Rule - 8 (1)]

Whereas, The undersigned being the Authorized Officer of Union Bank Of India, Stressed Asset Management Branch, Mumbai under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcemen Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 02-02-2019 calling upon borrower/s namely, Mr. Vikas Jain, Mr. Pradeep Jain And Mr. Manoj Kumar Gupta, M/s First Source Cranes Pvt Ltd., M/s Fortune Metals Trading Pvt Ltd. [in The Loar Account/s Of M/s. Tirupati Commodities Impex Pvt Ltd. (presently Under Liquidation Under Ibc, 2016)] to repay the amount mentioned in the notice being of Rs. 9,77,58,814.64 (Rupees Nine Crores Seventy Seven Lakhs Fifty Eighty Thousand Eight Hundred Fourteen and Sixty four Paise) as on 01-07-2018 with further interest at contractual rate within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/s having failed to repay the amount in full, notice is hereby given to the borrower/guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him u/s. 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 6th Day of November 2023.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank Of India. Stressed Asset Management Branch, 104, Bharat House, Ground Floor, Fort, Mumbai For An Amount Rs. 9,77,58,814.64 (Rupees Nine Crores SeventySeven Lakhs Fifty Eighty Thousand Eight Hundred Fourteen and Sixty four Paise) as on 01-07-2018 and further interest & other contingents charges thereon.

The borrower's attention is invited to provision of Sub Section (8) of Section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

Urban land belonging to M/s First Source Cranes Pvt. Ltd. situated at Open Dry Non-Agriculture Land measuring 5 Acres 11 Guntas at survey no 183/E, Kollur Village Ramachandrapuram Mandal, Medak Dist, Telangana Bounded as below- North: Land in Survey No 181, South: Land in Survey No 183/AA, East: Land in Survey No 180, West: Land in Survey No 182

Vikas Srivastava Date: 06.11.2023 (Chief Maanager & Authorised Officer For Union Bank Of India Place: Hyderabad

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO .II **ORIGINAL APPLICATION NO. 246 OF 2023**

Exh. No.: 11 **SUMMONS**

BANK OF INDIA

M/S. BHAVNA FABRICS & ANR.

..Defendants WHEREAS O.A. No. 246 of 2023 was listed before Hon'ble Presidin Officer/Registrar on **06.04.2023**.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons / notice on the said application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 54,23,950.93 ps. (application along with copies of documents etc. Annexed). Whereas the service of summons could not be affected in the ordinary manner and whereas the application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal

n accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you the Defendants are To show cause within 30 (Thirty) days of the service of summons as to why relief

- prayed for should not be granted.
- To disclose particulars of properties of assets other than properties and assets specified by the applicant under serial Number 3A of the Original Application. You are restrained from dealing with or disposing of secured assets of such other assets and properties disclosed under Serial Number 3A of the Original Application,
- pending hearing and disposal of the application for attachment of properties.

 You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created. and/or other assets and properties specified disclosed under Serial no. 3A of the
- Original Application without the prior approval of the Tribunal.

 You shall be liable to account for the sale proceed realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and
- deposit such sale proceeds in the account maintained with bank of financia institution holding security interest over such assets.

You are also directed to file written statement with the copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar DRT II on 19/12/2023 at 11:00 a.m. Falling which the application shall be heard and decided in your absence. Given under my hand and seal of the Tribunal on this 31st day of August, 2023.

Name and address of the defendants



Registra DRT - II, Mumb

IDFC FIRST

- . M/s. Bhavna Fabrics, Prop. Mr. Sri Bhagwan Rughalal Baheti, 1851/1, Khan Building, 1st Floor, Nea Shan Hotel, Khadipar, Bhiwandi Thane - 421302
- Mr. Sri Bhagwan Rughalal Baheti, 1851/1, Khan Building, 1st Floor, Nea Shan Hotel, Khadipar, Bhiwandi Thane 421302.

IDFC FIRST Bank Limited erstwhile IDFC FIRST Limited and

malgamated with IDFC Bank Limited) CIN: L65110TN2014PLC097792 Registered Office: KRM Towers, 8th Floor, Harrington Road,

Chetpet, Chennai-600031. TEL: +91 44 4564 4000 | FAX: +91 44 4564 4022.

APPENDIX IV [Rule 8(1)] POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the IDFC FIRST Bank Limited erstwhile IDFC FIRST Limited and amalgamated with IDFC Bank Limited) under th Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 24.12.2021 calling upon the borrower, co-borrowers and guarantors 1. Umeshkuma Kesharwani, 2. Deepmala Kesharwani, to repay the amount mentioned in the notice eing Rs. 77,05,039.00/- (Rupees Seventy Seven Lac Five Thousand Thirty Nine Only) as on 14.12.2021, within 60 days from the date of receipt of the said Demand notice The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under subtion (4) of section 13 of Act road with rule 8 of the Security Interest (Enfor

2002 on this 7^{th} day of November 2023. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with he property and any dealings with the property will be subject to the charge of THE **IDFC** FIRST Bank Limited (erstwhile IDFC FIRST Limited and amalgamated with IDFC Bank Limited) for an amount of Rs. 77,05,039.00/- (Rupees Seventy Seven Lac Five Thousand Thirty Nine Only) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub – Section (8) Of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of the Immovable properties

All That Piece And Parcel Of Apartmeth No. 902, Admeasuring 65.47 Sq. Mtr. (Carpe Area), On 9th Floor, In The Building Known As Shiv Emrald, In Phase-I, Of The Comple Known As Wadhwa Rhodesia, Constructed On Survey No. 158, Hissa No. 9[P] Lying, Being And Situate At Revenue Village Kamatghar, Tal. Bhiwandi, Dist. Thane Within The Limits Of Bhiwandi Nizampur City Municipal, Corporation And Wihtin The Limits Of Registration District Thane And Sub-Registration District Bhiwandi And Survey No. 158 Hissa No. 9[P] Bounded As: East: Open Ground, West: Road, North: Road

Date: 7th November 2023 Place : Bhiwandi Loan Account No: 10045217939

Authorised Office IDFC First Bank Limited (erstwhile IDFC FIRST Limited and amalgamated with IDFC Bank Limited

Josts JOSTS ENGINEERING COMPANY LIMITED

CIN No. L28100MH1907PLC000252

Regd. Office: Great Social Building, 60 Sir Phirozeshah Mehta Road, Mumbai — 400001 Tel. No. 91-22-62378200, +91-022-22704071 • Website: www.josts.com • Email: jostsho@josts.in, cs@josts.i **Public Notice for Kind attention of the Shareholders**

NOTICE is hereby given that Extra- Ordinary General Meeting ("EGM") of the Members of the Company will be held on Thursday, 7th December, 2023 at 02:00 P.M Indian Standard Time ("IST") through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 20/2021, 02/2022, 10/2022 and 09/2023 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 5th May, 2022, 28th December, 2022, and 25th September, 2023 respectively, Issued by the Ministry of Corporate Affairs ("McA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 and SEBI/HO/CFD/CFD-PoD 2/P/CIR/2023/167 dated 12th May 2020, 15th January, 2021, 13th May, 2022, 5th January, 2023 and 7th October, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular").

In accordance with the MCA Circulars and the SEBI Circular, the Notice of EGM will be sent only by emai to all those Members, whose email addresses are registered with the Company, RTA or with their respective Depository Participants ("Depository"). Members can join and participate in the EGM through VC/OAVM facility only. The procedure and instructions for joining the EGM and the manner of participatio in the remote electronic voting or casting vote through e-voting system during EGM (including the members holding shares in physical form or whose email addresses are not registered with the DP'S Company/ RTA) are provided in the Notice of EGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act 2013. The Notice of EGM will also be available on Company's website i.e. www.josts.com, Central Depository Services (India) Limited ("CDSL") website, www.evotingindia.com and website of BSE Ltd

Members who have not registered their e-mail address with the Company/RTA/Depository(ies), please follo below instructions for registration of email id for obtaining EGM Notice and login details for e-voting:

Send a request to the Registrar and Share Transfer Agent of the Company at Big Share Services Private Limited, unit Josts Engineering Company Limited, at Office No S6-2 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andher (East) Mumbai – 400093, India Email ld: investor@bigshareonline.com mentioning the name and address of the Member along with scanned copy of the share certificate (front and back), self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (e.g. Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member Please contact your Depository Participant (DP) and register your email address in

Holding your demat account, as per the process advised by your DP.

By order of the Board For Josts Engineering Company Limited

Place: Thane Babita Kumar Date: 10th November, 2023 Company Secretary

Ipca Laboratories Limited

Regd. Office: 48. Kandivli Industrial Estate. Kandivli (W). Mumbai 400 067 CIN: L24239MH1949PLC007837

Tel: +91 22 6647 4444, E-mail: investors@ipca.com Website: www.ipca.com EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED

		SELIEMI		(₹ Crores)			
Sr.			Quarter ended		Half Yea	r Ended	Year ended
No.	Particulars	Sept 30, 2023 Reviewed	June 30, 2023 Reviewed	Sept 30, 2022 Reviewed	Sept 30, 2023 Reviewed	Sept 30, 2022 Reviewed	March 31, 2023 Audited
1	Total Income from operations	2,033.96	1,585.21	1,600.95	3,619.17	3,186.69	6,244.32
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	225.36	251.82	223.82	477.18	446.51	745.29
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	225.36	251.82	223.82	477.18	446.51	745.29
4	Net Profit / (Loss) for the period after tax,						
	after Exceptional and/or Extraordinary items,						
	share of profit / (loss) of associates and						
	joint venture and non-controlling interests	145.06	162.82	143.90	307.88	286.96	471.32
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income						
	(after tax)]	135.73	162.86	143.11	298.59	290.21	486.33
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37	25.37	25.37	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	-	-	-	5,816.65
8	Earnings per share of ₹1/- each (not annualised):						
	Basic (₹)	5.72	6.42	5.67	12.14	11.31	18.58
	Diluted (₹)	5.72	6.42	5.67	12.14	11.31	18.58
Not	es:						

The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com) Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

	(× diale													
Sr.			Quarter ended		Half Yea	Year ended								
No.		Sept 30, 2023 Reviewed	June 30, 2023 Reviewed	Sept 30, 2022 Reviewed	Sept 30, 2023 Reviewed	Sept 30, 2022 Reviewed	March 31, 2023 Audited							
1	Total Income from operations	1,662.67	1,486.34	1,494.57	3,149.01	2,972.88	5,814.62							
2	Profit before Tax	245.13	249.58	240.39	494.71	451.78	750.49							
3	Profit after Tax	162.13	166.58	165.63	328.71	305.70	505.70							

By Order of the Board For Ipca Laboratories Limited **Managing Director** (DIN 00012657)

EPIC ENERGY LIMITED

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C, Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.biz, Tel.: +91-22-8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER. 2023

				(₹ In Lakhs)
	Particulars	Quarter Ended 30.09.2023	Half Year Ended 30.09.2023	Quarter Ended 30.09.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
(1)	Total Income from operations (net)	50.63	109.08	16.56
(2)	Net Profit (+)/ Loss (-) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	0.95	8.53	(13.47)
(3)	Net Profit (+)/ Loss (-) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	0.95	8.53	(13.47)
(4)	Net Profit (+)/ Loss (-) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	1.91	10.43	(12.35)
(5)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1.91	10.43	(12.35)
(6)	Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7)	Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)			
	(i) Basic	0.03	0.14	(0.17)
	(ii) Diluted	0.03	0.14	(0.17)

Note: (1) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format are available on the website of the Bombay Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the Company's website i.e. www.epicenerav.in

for EPIC ENERGY LIMITED

Navi Mumbai 09.11.2023

Director

Bharat Mehta

Sd/-

ANNOUNCEMENT I, JUDY BRIAN DSOUZA holder of INDIAN Passport No. Z2841375 QID No. 25735612356 hereby change my name from JUDY BRIAN DSOUZA

Place : Mumbai

Date: November 10, 2023

JUDY CARMEN ELIZABETH RODRIGUES DSOUZA

Any objection please contact THE PERMANENT COMMITTEE FOR NATIONALITY AFFAIRS, Doha, Qatar within 15 days from the publication of this notice

PUBLIC NOTICE

WE are investigating the title of our clients MORVI RESORTS & FARMS PVT LTD. having its registered office at Be Nevis 100. Bhulabhai Desai Road. Mumbai 400-036 to the leasehold property mentioned in the Schedule

Any person having any claim or interest in or to the said leasehold property or any part thereof by way of sale, exchange nortgage, charge, gift, trust nheritance, tenancy, possession, lease sub-lease, license, lien, easement occupancy rights or otherwise is hereby required to make the same known in vriting to us at our office at 8, Haman Street, Fort, Mumbai 400 023 within 14 days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does no exist any such claim or interest, and the

same will be considered as waived. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece or parcel of leasehold land and ground bearing CTS No. 1033 of Village Juhu admeasuring approximately 2069.35 square metres and bearing Plot No. A forming part o Final Plot No. 27 of TPS Santacruz No. situate at Juhu Tara Road, Juhu, Mumba ogether with the bungalow known as 'Mayur Mahal" standing thereon.

Dated this 11th day of November 2023. **MANEKSHA & SETHNA** Hamam Street Fort, MUMBAI 400 023

Date: 09th November, 2023

KONKAN RAILWAY CORPORATION LIMITED (A Government of India Undertaking)

Financial Results for the Quarter and period ended 30th September 2023 Pursuant to listing Agreement entered with National Stock Exchange of India

STANDAL ONE

CIN: U35201MII1990GOI223738 Regd Office : Belapur Bhavan, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614.

CONSOLIDATED

II .			STANDALONE		CONSOLIDATED				
Sr.		For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended		
No.	Particulars	30th Sept 2023	30th Sept 2022	31st March 2023	30th Sept 2023	30 th Sept 2022	31st March 2023		
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited		
	Total Income from Operations	1,23,588.62	1,21,831.99	5,15,223.65	1,24,863.29	1,21,831.99	5,15,223.65		
1 2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary	4,061.23	3,795.30	27,893.03	5,334.35	3,788.13	27,854.94		
	items)	1,001.20	5,7 55.55	27,000.00	0,001.00	0,700.10	21,001.01		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary	4,061.23	3,795.30	27,893.03	5,334.35	3,788.13	27,854.94		
	items)								
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,061.23	3,795.30	27,893.03	5,334.35	3,788.13	27,854.94		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period	114.28	701.60	12,746.89	1,387.40	694.43	12,708.80		
l	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]								
6	Paid up Equity Share Capital	1,78,560.62	1,71,210.62	1.78,560.62	1,78,560.62	1,71,210.62	1,78,560.62		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(4,00,772.11)	(4,25,266.83)	(4,07,268.18)	(4,00,772.10)	(4,26,512.78)	(4,08,533.65)		
8	Net worth	1,85,739.51	1,53,894.79	1,79,243.44	1,85,739.52	1,52,648.84	1,77,977.97		
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,39,697.57	3,50,147.50	3,15,291.87	3,39,697.57	3,50,147.50	3,15,291.87		
10	Outstanding Redeemable Preference Shares	4,07,951.00	4,07,951.00	4,07,951.00	4,07,951.00	4,07,951.00	4,07,951.00		
11	Debt Equity Ratio	1.83	2.28	1.76	1.83	2.28	1.77		
12	Earnings Per Share (of ₹1000/- each) (for continuing and discontinued								
	operations) -								
	1. Basic:	22.74	22.17	163.58	29.87	22.13	163.35		
	2. Diluted	6.92	6.55	48.22	9.10	6.54	48.15		
13	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-		
14	Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-	-		
15	Debt Service Coverage Ratio	1.59	1.79	1.06	1.77	1.79	1.06		
16	Interest Service Coverage Ratio	1.59	1.79	2.19	1.77	1.79	2.19		
17	Current Ratio	0.93	1.07	1.16	0.93	1.07	1.16		
18	Long Term Debt to Working Capital	5.27	12.22	6.30	5.27	12.86	6.47		
19	Bad Debts to Account Receivable Ratio	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A		
20	Current Liability Ratio	0.52	0.46	0.41	0.52	0.46	0.41		
21	Total Debts to Total Assets	0.39	0.38	0.36	0.39	0.38	0.36		
22	Debtors Turnover	4.36	6.99	22.66	4.36	6.99	22.66		
23	Inventory Turnover	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A		
и—	Operating Margin(%)	6.23%	5.07%	7.74%	6.23%	5.07%	7.74%		
25	Net Profit Margin(%)	3.38%	3.18%	5.55%	4.44%	3.18%	5.54%		
Not	e: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/half yearly/annual final	ncial results filed wit	h the National Stock	Exchange (NSE) un	der Regulation 52 o	f the SEBI (Listing a	nd Other Disclosure		

Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/half yearly/annual financial results are available on the website of the National Stock Exchange (www.nseindia.com) and KRCL (www.konkanrailway.com). b) For the other line items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the National Stock Exchange(NSE) and can be accessed on the website of NSE

> RAJESH BHADANG Director (Finance)
> DIN: 09050270



INDUCTO STEEL LIMTED

Registered Office: 156, Maker Chambers VI, 220, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400 021. CIN: L27100MH1988PLC194523, Tel.: 022-22043211, Fax: 022-22043215

Website: www.hariyanagroup.com, Email id: secretarial.inducto@gmail.com / ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007 Certified

STANDALONE AND CONSOLIDATED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

Rs. In Lakhs

For Konkan Railway Corporation Ltd.

SL.	Particulars			Star	ndalone			Consolidated					
No.		C	uarter Ende	d	Six months Ended Year Ended			Quarter Ended			Six mont	Year Ended	
		30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23
		Refer Note 2	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	Refer Note 2	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	4,332.72	1,773.88	519.86	6,106.61	3,591.44	9,001.35	4,332.72	1,773.88	519.86	6,106.61	3,591.44	9,001.35
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraodinary items)	95.98	(70.84)	(18.16)	27.73	20.47	100.69	98.58	(70.85)	(18.16)	27.73	20.47	100.69
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraodinary items)		(70.84)	(18.16)	27.73	20.47	100.69	98.58	(70.85)	(18.16)	27.73	20.47	100.69
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraodinary items)	90.57	(69.95)	(17.39)	20.63	11.65	57.66	90.57	(69.95)	(17.40)	20.63	11.65	57.66
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]		(69.95)	(17.39)	20.63	11.65	58.10	90.57	(69.95)	(17.40)	20.63	11.65	58.10
6	Equity share capital	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73
7	Reserves (excuding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		-	-	-	-	3,903.04	-	-	-	-	-	3,903.04
8	Earning per share (EPS) - Basic and diluted (Rs) (Face Value : Rs 10/- per share		(1.74)	(0.43)	0.51	0.29	1.44	2.25	(1.74)	(0.43)	0.51	0.29	1.44
		2.25	(1.74)	(0.43)	0.51	0.29	1.44	2.25	(1.74)	(0.43)	0.51	0.29	1.44

Notes:

The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on November 09, 2023.

The figures for the corresponding previous year have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.

- The figures for the quarter ended 30th September, 2023 are the balancing figures between the unaudited figures in respect of the half financial year ending on 30th September and the published figures for the quarter ended on 30th June, 2023 (unaudited) which were subjected to limited reveiw by statutory auditors.

 These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting
- Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 to the extent applicable.
- "Ind AS 108 establishes standards for the way that public business enterprises report information about operating segments and related disclosures about geographic areas. The company's operations predominantly relate to enhance business performance. Based on the "Management Approach" as defined in Ind AS 108, the Chief Operating Decision Maker (CODM) evaluates the company's performance and allocates resources based on an analysis of various performance indicators by geographic segments. Accordingly, information has been presented on geographic segments. The accounting principles used in the preparation
- of the financial statements are consistently applied to record revenue and expenditure in individual segments. Business segments of the company are primarily categorized as: Mumbai and Bhavnagar.

 "The Consolidated Financial Statements are prepared in accordance with principles and procedures as set out in the Indian Accounting Standards ("Ind AS 110") "Consolidated Financial Statements" prescribed

under section 113 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under :Consolidated financial statements include financial results of Calvin Divine Enterprise LLP, associates of the company.

INDUCTO STEEL LIMITED RAJEEV SHANTISARUP RENIWAL **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR**

DIN: 00034264

For and on behalf of Board of Directors

Place : Mumbai Date: November 09, 2023

PUBLIC NOTICE

THIS IS TO TAKE NOTICE THAT, 1) Mr. Bhavesh Vinubhai Doshi, 2) Mrs. Preeti Bhavesh Doshi & 3) Mr. Prasham Bhavesh Doshi, the Co-owners of below schedule property have agreed to sale, transfer their right, title, interest and vacant possession from below schedule property to my clients i.e partners of M/s. Anandi Developers, partnership firm of Vasai. My clients have Requested me to issue this paper notice to invite claim, objection (if any) in respect of below schedule property.

All person/persons having any claim in respect of the property mentioned herein below schedule by way of sale, exchange, gift, lease, mortgage, tenancy, charge, trust, inheritance, succession, possession, easement, lease, lien or otherwise, howsoever are hereby requested to inform the same in writing with supporting documents to the undersigned mentioned having address at Flat No. 2, Gr. Floor, Pralhad CHS Ltd., Aarey Road, Goregaon (E), M-63 within 14 days from the date of publication of this notice, otherwise sell transaction of below schedule property shall be completed.

Schedule

All piece and parcel of agricultural land situated at Village-Shirsad, Taluka-Palghar District-Thane i.e. which is as follows:

ı	Taluka-i algilai, District-Triane i.e. which is as follows											
	Survey No.	Hissa No.	Area R-Sq.Mtrs.	Assessment (RsPs.)								
ı	61	2	0-20-70	1-97								

Naravan Samant & Associates Advocates, High Court

Orent press limited

नोंदणीकृत कार्यालय.एल-३१, एमआयडीसी तारापूर इंडस्ट्रीयल एरिया,बोइसर-४०१ ५०६.

जि. पालघर (महाराष्ट्र) वेबसाईट..www.orientpressltd.com,

शुद्धिपत्रक

कपया दिनांक ०९.११.२०२३ रोजी य . त्तपत्रमध्ये ओरिएंट प्रेस लिमिटेड यांच्य पंदर्भात ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेर्ल तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कषारचा उतारा, या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. या सूचनेमध्ये **खालील दिनांक. ०८ नोव्हेंबर,** २०२२ असे चुकीचे छापून आले असून त्या ऐवजी दिनांक. ०८ **नोव्हेंबर**, २०२३ अशी वाचावी. इतर मजकूर जसा आहे तसा राहील

> संचालक मंडळाच्या वतीने ओरिएंट प्रेस लिमिटेड करित आर. व्ही. महेश्वर्र अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संच डीआयएन... ००२५०३७८

जाहीर सूचना

याद्वारे सचित करण्यात येते. की आम्ही मोरवी रिसॉर्ट्स अँड फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय : बेन नेविस, १००, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई ४०००३६ यांच्या खाली वर्णन केलेल्या अनुसूचीनुसार दीर्घ मुदतीसाठी भाड्याने घेतलेल्या मालमत्तेसंदर्भातल्या हक्कांची चौकशी करत आहोत.

विक्री, हस्तांतरण, गहाण, भार, भेटवस्तू,

न्यास, वारसा, वहिवाट, मालकी, भाडेपटटी. पोटकळाला दिलेली भाडेपट्टी, धारणाधिकार, परवाना. वहिवाटीचा हक्क, भोगवटा हक्क किंवा इतर कोणत्याही अधिकारांच्या योगे सदर मालमत्तेसंदर्भाने कोणतेही दावे किंवा हितसंबंध असलेल्या व्यक्तींना यासंदर्भात सदर सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमच्या कार्यालयात पुढील पत्त्यावर कळवावे लागेल : ८, हमाम स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०००२३, अन्यथा असे कोणतेही दावे अस्तित्वात नाहीत आणि असलेले सर्व दावे रह करण्यात आले आहेत असे समजण्यात

उपरोक्त अनुसूची ही खालील

मालमत्तांशी संदर्भित आहे. जुह् गावातील सी टी एस क्रमांक १०३३ या भूखंडावरील २०६९.३५ चौरस मीटर क्षेत्र असलेली भाडेपटट्याची जमीन व मैदान तसेच जुह, मुंबई येथील जुह तारा रोड वर स्थित टीपीएस सांताक्रज नंबर येथील फायनल प्लॉट क्रमांक २७ चा भाग असलेला भूखंड, यासह तेथे असलेला मयूर महल हा बंगला दिनांक नोव्हेंबर २०२३

माणेकशा अँड सेठना ऍडव्होकेट्स व सॉलिसिटर्स ८, हमाम स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०००२३

K

दिनांक : ०९ नोव्हेंबर, २०२३

बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५१००एमएच१९६०पीएलसी०११८३५ २२/बी. मित्तल टॉवर. २१०. निरमन पॉईंट. मंबई-४०० ०२१

इमेल आयडी : contact@bomoxy.com, वेबसाईटः www.bomoxy.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

(रु. लाखात)

		संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२०२३ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०२३ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०२२ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०२३ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०२२ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१,४०६.८४	२,१७९.५४	१,७४४.७९	३,५८६.३८	१९६.१८	२६१.८०
वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	१,३६३.६२	२,१३४.२०	१,७०३.९७	३,४९७.८२	१०९.६५	५०१.९५
करपूर्व वर्षाकरिता निञ्चळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,३६३.६२	२,१३४.२०	१,७०३.९७	३,४९७.८२	१०९.६५	५०१.९५
करपश्चात वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,१८६.४५	१,९५७.०३	१,५२७.६४	३,१४३.४८	१०७.३०	४९२.४६
वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर वर्षासाठी नफा किंवा (तोटा) आणि करोत्तर इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरून)	३,२२९.८३	३,६२३.०९	३,२३८.१९	६,८५२.९२	(०७.১६४)	७१८.२३
समभाग भांडवल	१५०.००	१५०.००	१५०.००	१५०.००	१५०.००	१५०.००
प्रत्येकी रु. १००/- चे प्रती भाग प्राप्ती (ईपीएस) - मूलभूत आणि सौम्यिकृत (अवार्षिक)	७९०.९६	१,३०४.६९	१,०१८.४३	२,०९५.६५	७१.५३	३२८.३१

ठिकाण: मंबई

तपशील

- १) वरील सुधारित सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्यूलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये सादर केलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्ष वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ बीएसईची www.bseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ www.bomoxy.com वर उपलब्ध आहे.
- २) ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष १० नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले संचालक मंडळाकडे शिफारस केले आणि त्यानंतर संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले.
- ३) सुधारित सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये आवश्यक असल्याने वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्ष पुनर्विलोकित केले आहेत.
- ४) वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित सुधारित (इंडएएस) कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस्) रूल्स २०१५ आणि लागू इतर लेखा प्रॅक्टिसेस आणि पॉलिसीनुसार तयार करण्यात आले आहेत.
- ५) मागील तिमाहीची तुलनात्मक वित्तीय माहिती ही चालु तिमाहीच्या आकडेवारीशी सुसंगत होण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठित/पुनरींचत करण्यात आली आहे.

३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि कालावधीसाठी आर्थिक निष्कर्ष नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाशी केलेल्या सूचिबद्धता कराराला अनुसरून (ह लाखात)

संपलेले तिमाही

३०- सप्टेंबर- २०२३

अलेखा परीक्षित

अलिप्त

संपलेले तिमाही

३०- सप्टेंबर- २०२२

अलेखा परीक्षित

संचालक मंडळाच्या आदेशावरून सही/-हेमा रेंगानाथन

३१-मार्च-२०२३

लेखा परीक्षित

५,१५,२२३. ६५

२७,८५४. ९४

२७,८५४. ९४

२७,८५४. ९४

१२,७०८. ८०

१,७८,५६०. ६२

१,७७,९७७. ९७

CIN: U35201MII1990GOI223738

नोंदणीकृत कार्यालय: बेलापुर भवन, सेक्टर ११, सी.बी.डी. बेलापुर, नवी मुंबई - ४००६१४.

अलेखा परीक्षित

१,२१,८३१. ९९

3,6८८, १३

३,७८८. १३

3,6८८, १३

६९४. ४३

१,७१,२१०. ६२

१,५२,६४८. ८४

पूर्ण वेळ संचालक दिनांक: १० नोव्हेंबर, २०२३ डीआयएन: ०८६८४८८१

संपलेले तिमाही

लेखा परीक्षित

५,१५,२२३. ६५

२७,८९३. ०३

२७,८९३. ०३

२७.८९३. ०३

१२,७४६. ८९

१,७८,५६०. ६२

(४,०७,२६८. १८)

१,७९,२४३. ४४

संपलेले तिमाही

३१-मार्च-२०२३ ३० सप्टेंबर- २०२३ ३०- सप्टेंबर- २०२२

अलेखा परीक्षित

१,२४,८६३. २९

4,338.34

4,338.34

4,338.34

१,३८७. ४०

१,७८,५६०. ६२

१,८५,७३९. ५२

(४,००,७७२. १०) (४,२६,५१२. ७८)

JAI CORP LIMITED

Regd. Office: A-3, MIDC Industrial Area, Nanded - 431603, Maharashtra CIN: L17120MH1985PLC036500

Phone: (022) 6115 5300 • Website: www.jaicorpindia.com • e-mail for investors: cs2@jaicorpindia.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30™ SEPTEMBER 2023

Standalone Consolidated									
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2023	Half Year Ended 30.09.2023	Quarter Ended 30.09.2022	Quarter Ended 30.09.2023	Half Year Ended 30.09.2023	Quarter Ended 30.09.2022		
1	Total Income from Operations from Continuing Operations Net Profit/(Loss) for the period/year	12,008	23,633	14,635	12,397	24,571	15,194		
3	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) from Continuing and Discontinuing Operations Net Profit/(Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary	1,536	2,612	1,652	1,593	2,558	811		
	items/Associates) from Continuing and Discontinuing Operations	1,536	2,612	1,652	1,593	2,558	811		
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items/Associates) from Continuing and Discontinuing Operations	1,118	1,958	1,223	1,157	1,707	299		
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit/(Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,121	1.964	1.246	1.388	2.506	994		
6	Equity Share Capital	1,785	1,785	1.785	1.785	1.785	1.785		
7	Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) - Basic & Diluted	0.63	1.10	0.69	0.65	0.96	0.17		
8	Other Equity excluding Revaluation Reserve	_	_	_	_	_	_		

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular 5th July, 2016. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the Company
- b) Qualified Opinion expressed by Independent Auditors on Consolidated Financial Results:
- i) The consolidated financial results also include the Group's share of net profit/(Loss) after tax of Rs. (32) Lakh & Rs. (65) Lakh and total comprehensive income of Rs. (29) Lakh & Rs. (61) Lakh for the guarter and half year ended 30th September, 2023 respectively, as considered in the unaudited consolidated financial results in respect of an associate, whose financial statements have not been reviewed by their auditor. Auditors of the Company have drawn qualification in their report in respect of said matter during the guarter and in earlier periods.

ii) Interest accrued and due of Rs. 2147 Lakh on Inter company deposits, given by one of the subsidiary of the Company in earlier years, which are overdue for substantial period of time as the party has already paid Inter corporate deposits in earlier year pursuant to court order. The Subsidiary Company is pursuing recovery through a suit filed against the parties in the Honble pursuing the court order. The Subsidiary Company is pursuing recovery through a suit filed against the parties in the Honble pursuing the court order. The Subsidiary Company is pursuing recovery through a suit filed against the parties in the Honble pursuing the court order. The Subsidiary Company is pursuing recovery through a suit filed against the parties in the Honble pursuing the court order. The Subsidiary Company is pursuing recovery through a suit filed against the parties in the Honble pursuing the court of thBombay High Court. In view of the value of the assets of the parties and commitment from the Promoter of those parties. the Subsidiary Company is of the view that the entire outstanding amount is recoverable and no provision for doubtful advance

iii) Inter company deposits of Rs. 1106 Lakh, given by one of the subsidiary of the Company, which is overdue for substantial period of time and the subsidiary company has initiated legal proceedings against the party. In view of value of the assets of the party, the subsidiary company is of the view that the entire outstanding amount is recoverable and no provision for doubtful advances is necessary.

c) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10th November, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the above results.

For and on Behalf of the Board

Dinesh D Paliwal Place: Mumbai Director - Works Date: 10th November, 2023 (DIN: 00524064)

परिचालनातून एकूण उत्पन्न १,२३,५८८. ६२ १,२१,८३१. ९९ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (कर अपवादात्मक आणि / किंवा ४,०६१.२३ ३,७९५. ३० अनन्यसाधारण बाबींपूर्वी) कालावधीसाठी करपूर्वी निव्वळ नफा/तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा ४,०६१.२३ ३,७९५. ३० अनन्यसाधारण बाबींनंतर) कालावधीसाठी कर पश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा ४,०६१.२३ ३,७९५. ३० अनन्यसाधारण बाबींनंत) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/तोटा) या (करोत्तर) ११४.२८ ७०१. ६० आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून भरणा झालेले समभाग भांडवल १,७८,५६०. ६२ १,७१,२१०. ६२ राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) (४,००,७७२.११) (४,२५,२६६.८३) १,८५,७३९. ५१ १,५३,८९४. ७९ नेट वर्थ भरणा झालेले कर्ज भांडवल / थकीत कर्ज ३,३९,६९७. ५७ 3,40,880.40

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड

३,१५,२९१. ८७ ३,३९,६९७. ५७ ३,५०,१४७. ५० ३,१५,२९१. ८७ थकबाकी परत करण्यायोग्य प्राधान्य शेअर्स ४,०७,९५१. ०० ४,०७,९५१. ०० ४,०७,९५१. ०० ४,०७,९५१. ०० ४,०७,९५१. ०० ४,०७,९५१. ०० १.८३ २. २८ १. ७६ १. ८३ २. २८ कर्ज समभाग प्रमाण १. ७७ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ₹ १,०००/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) १. मूलभूतः २२. ७४ २२. १७ १६३. ५८ २९. ८७ २२. १३ १६३. ३५ २. सौम्य केलेर्ल ६. ९२ ६. ५५ ४८. २२ ९. १० ४८. १५ भांडवल विमोचन राखीव डिबेंचर विमोचन राखीव १. ५९ १. ७९ १. ०६ १. ७९ १. ०६ १. ७७ कर्ज सेवा कव्हरेज प्रमाण व्याज सेवा कव्हरेज प्रमाण १. ५९ १. ७९ २. १९ १. ७७ १. ७९ २. १९ वर्तमान गणोत्तर ०. ९३ १. ०७ १. १६ ०. ९३ १. १६ १७ १. ०७ कार्यरत भांडवलासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज ५. २७ १२. २२ ६. ३० ५. २७ १२.८६ ६. ४७ खराब कर्ज ते प्राप्य गुणोत्तर N/A N/A N/A N/A N/A N/A ०. ५२ चालू दायित्व प्रमाण o. ४६ ०. ४१ ०. ५२ o. 88 ०. ४१ एकूण संपत्तीचे एकूण कर्ज ०. ३९ ०. ३६ ०. ३९ ٥. ३८ ०. ३६ ٥, ३८ कर्जदार व्यवसाय ४.३६ ६. ९९ २२. ६६ ४. ३६ ६. ९९ २२. ६६ इन्व्हेंटरी टर्नओव्हर N/A N/A N/A N/A N/A N/A ऑपरेटिंग मार्जिन (%) ६. २३% 4.00% 9. 9X% ६.२३% 4.00% **9.98%** निव्वळ नफा मार्जिन (%) 3. 3८% 8. 88% नोट: क) वरील निकाल सेबी (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियमन ५२ अंतर्गत नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) कडे दाखल केलेल्या तिमाही/अर्धवार्षिक/वार्षिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे तिमाही/अर्धवार्षिक/वार्षिक आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ (www.nseindia.com) आणि केआरसीएल संकेतस्थळ (www.konkanrailway.com) वर उपलब्ध आहे. ख) सेबी (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण

FEDERAL BANK

YOUR PERFECT BANKING PARTNER एलसीआरडी मुंबई विभाग दि फेडरल बँक लि., एलसीआरडी/मुंबई विभाग, १३४, १३ वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्र. २, निरमन पॉईंट, महाराष्ट्र, ४०० ०२१ ईमेल : mumlcrd@federalbank.co.in सीआयएन: एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६७८, फोनः ०२२२२८४६६७६, २२२२८५३७१२, २२२२०२८४२७ (स्पीड पोस्ट सह एडी)

१) मोहम्मद अफरोझ मोहम्मद शेर अली, श्री. मोहम्मद शेर अली यांचा मुलगा,

पत्ता १: साई शाम गह्मी, इंदिरा नगर, पाडा क्र. २, ठाणे, महाराष्ट्र -४००६०४ पत्ता २: रुम क्र ११५, आझाद मोहल्ला सॉल्ट पेन रोड, गौसिया मस्जिदजवळ, वडाळा पूर्व, ॲन्टॉप हिल, मुंबई-४०००३७, महाराष्ट्र.

२. श्रीम. रझिया बानो

पत्ता: तहसील पट्टी ग्राम गौरा, अत्तरसंद, प्रतापगढ, उत्तरप्रदेश-२३०४०१ सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट असा उल्लेख) च्या कलम १३(२) अन्वये जारी सूचना. तुम्ही १ ले मुख्य कर्जदार आणि २रे हमीदार/सह-बंधनग्राही/सह-कर्जदार/गहाणदार यांना २७.०९.२०२२

. रोजीस रु. ३०,५४,१६२/ - (रुपये तीस लाख चोपन्न हजार एकशे बासष्ट मात्र) चे **कमर्शिअल वाहन कर्ज** क्रमांव १६८२६९००००३९९ बँकेच्या नावे आवश्यक तारण करार/कर्ज दस्तावेज निष्पादित करून नवीन वाहन खरेदी . करण्यासाठी तिच्या **मुंबई/क्लिना** शाखेमार्फत दि फेडरल बँक लिमिटेड,बँकींग कंपनी जी कंपनी अधिनियम आणि कंपनी अधिनियम अन्वये नोंदणीकृत कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे आलवेय येथे (यानंतर बँक असा उल्लेख) कडून पतसुविधा दिले होते.

तुम्ही १ हें बँकेद्वारे मंजूर वरील क्रेडीट सुविधाच्या तारणेकरीता खालील गहाण मिळकतच्या संदर्भात हाणाच्या मार्गेदारे बँकेच्या नावे तारण तारण हितसंबंध निर्माण केले आहेत

जंगमगहाण जंगम मिळकतींचे वर्णन जंगमगहाण अशोक लेलॅन्ड जीबी२८२०/६६एच सीओ. जिचा चेसिस कमांक एमबी१सीडब्ल्य्सीएचडी०एनपीजीएस४१७०, इंजिन क्रमांक- एनजीपीझेड११९२६६, २०२२ मॉडेल, डिझेल, एनपी ब्राऊन कलर नोंदणीकृत क्रमांक- एमएच ०४ एलई३६२९ आणि नोंदणीकृत सह

रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस, ठाणे, राज्य महाराष्ट्र . वरील सदर जंगमगहाण तारण मिळकतींचा यानंतर 'तारण मत्ता' असा उल्लेख. तुम्ही मान्य केलेल्या अटींचे उल्लंघन करून वरील तारण कर्जाचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि खाते आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार २५.१०.२०२३ रोजीस नॉन परफॉर्मिंग ॲसेट बनले आहे. निम्नस्वाक्षरीकार फेडरल बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने तुम्हाला सूचित करीत आहेत की तुमच्याकडून रक्कम कमर्शिअल वाहन कर्ज अन्वये सह क्रमांक १६८२६९०००००३९९ अन्वये २७.१०.२०२३ रोजीस रक्कम रु. २८,४८,९९३/– (रुपये अठ्ठावीस लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे गण्णव मात्र) ही रक्कम बँकेच्या मुंबई/कलिना रोड शाखेकडील तुमच्या कर्ज खात्याअंतर्गत संयुक्तपणे

आणि वेगवेगळी थकीत आहे. बँक तारण धनको या नात्याने सद्रर ॲक्टच्या कलम २ (झेडडी) अंतर्गत उद्देश ठेऊन तुम्हाला सदर ॲक्टच्या कलम १३ (२) अंतर्गत सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांत प्रदानाच्या तारखेपर्यंत २७.१०.२०२३ पासून **कमर्शिअल वाहन कर्ज** अन्वये **संयक्तपणे आणि वेगवेगळी** सदर रक्कम सह मासिक आधारे दर साल १०.५१% दराने पढील त्र्याज सह अतिरिक्त प्रभार आणि परिव्ययाची थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलावणे करीत आहे कसूर केल्यास बँक तारण धनको या नात्याने कोणत्याही इतर हक्क आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता, पुढील कोणतीही सूचना न देता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत विहित खालील उपायांचा अवलंब करेल:

- वरील वर्णिलेल्या तारणमत्तांचा कब्जा घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी सदर मत्ता भाडेपट्टा अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरण करणे. तारण मत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा
- विक्रीच्या मार्गाने तिचे हस्तांतरण करणे. बँकेद्वारे ताब्यात घेतलेल्या तारण मत्तेच्या व्यवस्थापनासाठी कोणाही व्यक्तीची नियक्ती करणे
- बँकेस भरणा करण्यास अशी व्यक्ती ज्यांनी तारण मत्ता संपादित केली आहे वा अशी व्यक्ती जिला तुम्ही थकबाकी देणे आहे वा अशी व्यक्ती जिच्याकडून तुम्हाला थकबाकी येणे आहे त्यासंबंधी बँकेस लेखी स्वरुपात सचित करणे आवश्यक आहे.

सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अंतर्गत तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सदर सूचनेत नमूद करण्यात आलेली तारण मत्ता बँकेच्या पूर्वनियोजित लेखी संमतीशिवाय बँकेच्या हितसंबंधाल बाधा येऊ न देता कोणत्याही बाबतीत सदर सूचनेत उल्लेखित तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य स्वरुपात

तुम्हाला याद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३(६) अंतर्गत सूचना देण्यात येते की, जर, सदर तारण मत्तेच्य -मालकांकडून हस्तांतरण झाल्यास बँकेकडे तारण मत्तेच्या संदर्भात हस्तांतरण करण्याचे हस्तांतरिती या नात्याने सव अधिकारांवर वैध नामाधिकार देणे आवश्यक आहे. सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत तुम्ही बँकेच्या तमच्यावरील सर्व देयाची परतफेड करण्यास कसरवार ठरल्यास सचना घ्यावी आणि बँक सदर ॲक्ट अंतर्गत ु उपायांची कार्यवाही करतील. तुम्ही पुढे त्यासंबंधी बँकेस सर्व रक्कम, आकार आणि करण्यात आलेल्या खर्चाचा भरणा करण्यास जबाबदार असाल. तुमचे लक्ष तारण मत्ता (तारण मिळकती) विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ (८) च्या तरत्दींकडे वेधण्यात येत आहे. तारण मत्तेच्या विक्री प्रक्रियेतून थिकतांची वसुली न झाल्यास बँक तुमच्याकडून व्यक्तिगत थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करेल. त्यांच्या थकबाकीच्या वसुलीकरिता सदर सूचना बँकेकडे उपलब्ध असलेल्या हक्कांचा आणि उपायांच पूर्वग्रह न ठेवता निर्गमित करण्यात येत आहे.

. संदर दिनांक, ०१ नोव्हेंबर, २०२३

दि फेडरल बँक लि. करित श्री. संदीप जयसिंग केलसक सहाय्यक उपाध्यक्ष (सरफैसी ॲक्ट अन्वये प्राधिकत अधिकारी)



इंडक्टो स्टील लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय:१५६, मेकर चेंबर्स VI, २२०, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. सीआयएन : एल२७१००एमएच१९८८पीएलसी१९४५२३, दू.०२२-२२०४३२११ फॅक्स-०२२-२२०४३२१५

वेबसाईट : www.hariyanagroup.com, ई-मेल आयडी: secretarial.inducto@gmail.com आयएसओ ९००१-२००८/१४००१-२००४ आणि ओएचएसएएस १८००१-२००७ प्रमाणित

ावश्यकता) विनियम, २०१५ च्या नियमन ५२ (४) मध्ये संदर्भित इतर लाइन आयटम्स करिता नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) कडे समर्पक खुलासे करण्यात आलेले आहेत आणि एनएसई संकेतस्थळवर ते उपलब्ध आहेत

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरीता वित्तीय निष्कर्षांचे अलिप्त आणि एकत्रित विवरण

रु. लाखात

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. साठी

संचालक (वित्त) / डिआईएन- ०९०५०२७०

राजेश भड़ेंग

अ. तपशील		अलिप्त एकत्रित									 प्रत			
क्र.		संपलेली तिमाही	t	संपलेल स	गहा महिने	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेल र	संपलेले वर्ष			
	३०-सप्टें.,-२३	३०-जून,-२३	३०-सप्टें.,-२२	३०-सप्टें.,-२३	३०-सप्टें.,-२२	३१-मार्च-२३	३०-सप्टें.,-२३	३०-जून,-२३	३०-सप्टें.,-२२	३०-सप्टें.,-२३	३०-सप्टें.,-२२	३१-मार्च-२३		
	संदर्भ टीप २	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	संदर्भ टीप २	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
१ प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न	४,३३२.७२	१,७७३.८८	५१९.८६	६,१०६.६१	३,५९१.४४	९,००१.३५	४,३३२.७२	१,७७३.८८	५१९.८६	६,१०६.६१	३,५९१.४४	९,००१.३५		
२ कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	९५.९८	(४১.०८)	(१८.१६)	२७.७३	२०.४७	१००.६९	९८.५८	(७०.८५)	(१८.१६)	२७.७३	२०.४७	१००.६९		
करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा(+)/तोटा (-) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)	84.86	(४১.०७)	(१८.१६)	२७.७३	२०.४७	१००.६९	९८.५८	(७०.८५)	(१८.१६)	२७.७३	२०.४७	१००.६९		
४ कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(- (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)) ९०.५७	(६९.९५)	(१७.३९)	२०.६३	११.६५	५७.६६	९०.५७	(६९.९५)	(१७.४०)	२०.६३	११.६५	५७.६६		
 कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा/तोटा (कर पश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट) 	९०.५७	(६९.९५)	(१७.३९)	२०.६३	११.६५	५८.१०	९०.५७	(६९.९५)	(१७.४०)	२०.६३	११.६५	4८.१०		
६ समभाग भांडवल	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३		
७ राखीव (पुर्नमुल्याकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार	-	-	-	-	-	३,९०३.०४	-	-	-	-	-	३,९०३.०४		
८ प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) -मूलभूत व सौम्यिकृत	२.२५	(१.७४)	(\$8.0)	०.५१	0.29	१.४४	२.२५	(१.७४)	(\$8.0)	०.५१	0.28	१.४४		
(रु.) (दर्शनी मूल्य : रु. १०/- प्रति समभाग)	2.24	(१.७४)	(68.0)	०.५१	0.29	१.४४	२.२५	(१.७४)	(\$8.0)	०.५१	0.28	१.४४		

टीपा :

वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि ०९ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले.

- ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आकडेवारी हे ३० सप्टेंबर, २०२३ रोी संपलेल्या अर्ध वर्षापर्यंतच्या अलेखापरिक्षित तारखेरोजीस वर्षाकरिता आणि ३० जून, २०२३ रोजी संपलेली तिमाही करिता प्रकाशित आकडेवारी (अलेखापरिक्षित) दरम्यानच्या तौलानिक आकडेवारी आहे. जी वैधानिक लेखापरीक्षकांकडून मर्यादित पुनर्विलोकन होण्याअधीन होती
- हे वित्तीय निष्कर्ष कंपनी ॲक्ट २०१३ चे कलम १३३ सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस्) रूल्स, २०१५ चा रूल ३ आणि कंपनी (इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस्) अमेंडमेंट रूल्स, २०१६ पैकी लागू असेल त्या अन्वये विहित केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्ड (इंड एएस) नसार तयार करण्यात आले आहेत. इंड एएस १०८ असे मार्ग निर्माण करतो की सार्वजनिक उपक्रम प्रचालन विभागासंबंधी अहवाल माहिती आणि भौगोलिक क्षेत्रासंबंधी माहिती कळिवतो . कंपनीचे प्रचालन मुख्यत्वे व्यवसाय योग्यता वाढविण्याशी संबंधी आहे. इंड एएस १०८ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे ''व्यवस्थापकीय
- दृष्टीकोनावर'' आधारित चीफ ऑपरेटिंग डिसिजन मेकर (सीओडीएम) कंपनीच्या कामगिरीचे मूल्यमापन करतात आणि भौगोलिक विभागाद्वारे विविध कामागिरी दर्शकांच्या सुक्ष्म अभ्यासा आधारे सांधनसंपतीचे वाटप करतात. वित्तीय विवरणे तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली ृ लेखा तत्वे वैचारिक विभागातील महसल आणि खर्च नोंदविण्यासाठी सातत्याने लागू करण्यात आली आहेत. कंपनीच्या व्यवसाय विभागाचे, मुंबई आणि भावनगर म्हणून मुख्यत्वे वर्गीकरण करण्यात आले आहे.
- कंपनी ॲक्ट, २०१३ चे कलम ११३ सहवाचता त्याअंतर्गत जारी करण्यात आलेले संबंधित रूत्स अन्वये विहित केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस् ('इंड एएस ११०') 'कन्मॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटस् मध्ये मांडण्यात आलेली तत्वे आणि प्रक्रियेनुसार एकत्रित वित्तीय
- विवरण तयार करण्यात आले आहे.: एकत्रित वित्तीय विवरणामध्ये कंपनीची सहयोगी केल्विन डिव्हाईन एंटरप्राईज एलएलपी च्या वित्तीय निष्कर्षाच्या समावेश आहे. सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार संलग्न मागील वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्वर्गीकृत केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता इंडक्टो स्टील लिमिटेड सही/-राजीव शांतीसरुप रेनिवाल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ०००३४२६४

ठिकाण : मुंबई तारीख: ३० सप्टेंबर, २०२३